



Asian Paints Limited
Asian Paints House
6A, Shantinagar
Santacruz (E)
Mumbai 400 055
T : (022) 6218 1000
F : (022) 6218 1111
www.asianpaints.com

APL/SEC/21/2020-21/39

1st October, 2020

BSE Limited

Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers
25th Floor, Dalal Street
Fort, Mumbai – 400 001
Scrip Code: 500820

The National stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1
Block G, Bandra – Kurla Complex
Bandra (East)
Mumbai – 400 051
Symbol: ASIANPAINT

Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of notice given to shareholders regarding transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund published in the following newspapers:

1. All India Edition of Business Standard;
2. Mumbai Edition of The Free Press Journal;
3. Mumbai Edition of Navshakti and
4. Maharashtra Edition of Punyanagri.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For **ASIAN PAINTS LIMITED**

R. J. JEYAMURUGAN
CFO & COMPANY SECRETARY

Babri demolition: All 32 accused acquitted

CBI court clears Advani, Joshi, Uma Bharti of conspiracy charge

PRESS TRUST OF INDIA
Lucknow, 30 September

Twenty-eight years after the Babri Masjid was razed, a court here acquitted all 32 people — including BJP veterans L K Advani, M M Joshi, and Uma Bharti — accused of being involved in the demolition of the mosque they believed occupied the spot where Lord Ram was born.

In a judgment that ran to 2,300 pages with enclosures, the special CBI court on Wednesday said there was no conclusive evidence against the 32 accused of being involved in any conspiracy to bring down the disputed structure in Ayodhya.

Delivering the verdict on the day of his retirement, special Judge S K Yadav did not accept newspaper reports and video cassettes as evidence.

The court also observed that the late Vishwa Hindu Parishad leader Ashok Singhal wanted to save the structure because Ram idols were inside.

The 16th century mosque was demolished on December 6, 1992, triggering riots that left hundreds dead in the country and widening rifts between the communities. Twenty-six of the accused were present in the Lucknow court when the judge read out the operative portion of the verdict.

Former Deputy Prime Minister L K Advani, the then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, former Union ministers Murli Manohar Joshi and Uma Bharti, Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust president Nriya Gopal Das and Shiv Sena leader Satish Pradhan had sought exemptions from personal appearance.

Kalyan Singh and Uma Bharti are in hospital recovering from Covid-19. The Ram temple trust president was also tested positive last month.

The judge took his seat at 12.10 pm and spent five minutes reading out the operative part of his judgment.

As he pronounced them not guilty, some of the accused chanted "Jai Shri Ram" in the court. As did Advani, a key figure in the Ram temple movement, at his home.

"It is a very important decision and a matter of happiness for us. When we heard the news of the court's order, we welcomed it by chanting Jai Shri Ram,"



"WE CHANTED JAI SHRI RAM AFTER THE VERDICT... IT VINDICATES MY PERSONAL AND THE BJP'S BELIEF AND COMMITMENT TOWARDS THE RAM JANMABHOOMI MOVEMENT"

L K ADVANI
Veteran BJP leader



"I WILL SAY ONLY ONE THING 'JAI SHRI RAM, SAB KO SANMATTI DE BHAGWAN (MAY LORD, BESTOW WISDOM ON ALL)'"

MURLI MANOHAR JOSHI
Former Union minister

"IT IS GOOD THAT ALL HAVE BEEN ACQUITTED. WHATEVER HAD TO HAPPEN HAPPENED ON NOVEMBER 9 LAST YEAR. THIS CASE SHOULD ALSO HAVE ENDED THE SAME DAY... I APPEAL TO MUSLIMS NOT TO TAKE ANY FURTHER ACTION IN THIS"

IQBAL ANSARI
The main litigant in the Ram Janmabhoomi-Babri Masjid land dispute

he said in a video message.

The verdict comes less than a year after the Supreme Court's historic judgment in the related Ram Janmabhoomi-Babri Masjid land dispute that paved the way for the construction of a temple at the Ayodhya site.

The apex court verdict had called the demolition an "egregious violation of the rule of law." But combined with the 'bhoomi puja' for the Ram temple only last month, the verdict in the demolition case has come as a boost to the Bharatiya Janata Party. It also helps bring the temple issue centre stage just weeks before the party faces assembly polls in Bihar.

Iqbal Ansari, a prominent litigant in the Ram Janmabhoomi-Babri Masjid title suit, welcomed the verdict.

"It is good that all have been acquitted. Whatever had to happen, happened on November 9 last year. This case should also have ended the same day," he said, referring to the Supreme Court judgment.

AIMIM chief Asaduddin Owaisi called

the development "obnoxious".

"This judgment satisfies the collective consciousness of Hindus and its followers and ideology," he told reporters in Hyderabad.

"Was it some sort of magic that on December 6 the masjid was demolished? Who called for the assembling of the people over there? Who made sure that they entered over there?" he asked.

Zafaryab Jilani, senior lawyer and member of the All India Muslim Personal Law Board (AIMPLB), said the verdict will be challenged in the high court.

In Lucknow, CBI counsel Lalit Singh said the agency will decide on filing an appeal against the special court verdict after consulting its legal department.

The verdict was delivered on the last day of the final deadline set by the Supreme Court, which had also extended the judge's retirement age.

The CBI produced 351 witnesses and 600 documents as evidence. Charges were framed against 48 people, but 16 have died during the course of the trial.

FROM PAGE 1

After IVB...

Gurbaxani, a veteran banker, took over as CEO at Dhanlaxmi Bank in February 2020. A source said that Gurbaxani had proposed a preferential issue, which would have brought down the existing shareholders' stake. This, along with the management proposal to open 25 branches in North India, resulted in the shareholders' vote against the MD, the source said.

While Dhanlaxmi Bank faces governance issues similar to those in Lakshmi Vilas Bank, the financial profile of the Kerala-based bank is better. IVB is operating under the Prompt Corrective Action (PCA) provision. Instead of consolidating the gains and strengthening the bank, an attempt was being made to change the business profile of Dhanlaxmi Bank, a section of the shareholders believes.

Some of these shareholders are also employees of the bank. However, shareholders backing Gurbaxani alleged those voting against him were influenced by a senior official who was forced to resign by the Reserve Bank of India (RBI) recently.

A source close to the board said the voting against the MD & CEO was the culmination of a power struggle by majority shareholders. According to people familiar with the issues, while there's no single promoter, a significant stake in the bank is held by a group of local businessmen.

Recently, D K Kashyap, gen-

eral manager, RBI (Bengaluru Regional Office) was appointed additional director on the board of Dhanlaxmi Bank.

Since June, three board members of the bank had quit. On June 29, Sajeev Krishnan, part-time chairman and independent director, quit citing personal reasons. He had around eight months left in his term. K N Murali, independent director, and G Venkatanarayanan, additional director, too, stepped down before the end of their tenure.

Following those exits, the bank had inducted P K Vijayakumar, G Rajagopalan Nair, G Subramonia Iyer and Suseela Menon R as board members. T Latha had resigned as MD and CEO of Dhanalaxmi Bank in October 2019, within 15 months of taking charge, citing personal reasons. Her appointment was for three years.

Unlock 5.0...

On Saturday, West Bengal Chief Minister Mamata Banerjee had said cinema halls in the state could function with 50 participants or less from October 1.

"The opening of cinemas with 50 per cent occupancy is much better than the earlier indicated 25 per cent cap. This is a positive for the sector, though states such as Maharashtra will not open in October. Other states such as Andhra Pradesh and Tamil Nadu may also not open in October," Karan Taurani, vice president, research, Elara

Capital, said.

The country's leading multiplex operators on Monday had said losses were growing and jobs were at stake with theatres being shut since March. In a statement, the Multiplex Association of India (MAI) had said the revenue loss to the film exhibition industry was to the tune of ₹1,500 crore a month due to the closure of cinema halls.

The MAI had issued SOPs for maintaining social-distancing norms and was prepared to handle all strictures laid out by the government, it said.

P V Sunil, managing director, Carnival Cinemas, said it was a "now or never" situation for the exhibition industry, since the October-December period was an important quarter for the sector. "With cinema halls permitted to reopen in October, we should be able to adjust to the new normal when the Diwali period kicks in by November," he said.

Blockbusters such as Sooryavanshi, starring Akshay Kumar; Lal Singh Chaddha, starring Aamir Khan and Kareena Kapoor Khan; and 83, featuring Ranveer Singh and Deepika Padukone, are looking at the December quarter for a likely release, sources said.

Estimates are that maintenance costs of movie halls could shoot up by 20-25 per cent in the post-Covid world, though multiplexes could compensate for it by cutting headcount within properties as operations increasingly get digitised to minimise contact. Occupancy levels, which before the Covid-19 crisis, stood at 35-36 per cent on an average for multiplexes, could settle at levels of around 25-30 per cent after the initial three to six months' lapse following reopening. Some of the measures to be implemented with theatres reopening would be seat distancing, contactless service and rigorous hygiene from entry to exit. Movie-goers would be encouraged to pre-book their tickets and meals, and wear masks when watching films.

However, experts are not so sure that the government would be able to keep its commitment. Almost everyone in the bond market expects a higher borrowing after January, when the last auction will be held.

"The unchanged borrowing calendar may turn out to be a case of deferring the inevitable, given the build-up in fiscal stress. It is possible the government may prefer to exercise the greenshoe options as has been done in several recent auctions," said Aditi Nayyar, principal economist of ICRA.

Centre keeps...

Besides, the government gave

more room to borrow in the second half. The calendar issued by the central bank showed states and Union Territories would be borrowing more than ₹2 trillion in the October-December quarter. Last year in the third quarter, states had borrowed ₹1.7 trillion. "The borrowing in the first half is more than what we did in the same period last year. For the second half, we planned our resources and expenditure accordingly. Even if there are ugly surprises, we are prepared," said Bajaj.

Divulging details of the plan, the DEA secretary said that in the second half, borrowing will be similar to the first half's. Borrowing will happen in 16 weekly tranches, starting October. The first tranche will happen a week later at the rate of ₹28,000 crore per week. The tenure will be the same as the earlier half year — 2, 5.10, 30, and 40 years.

The government will also float rate bonds with a tenure of 13 years. Explaining why the limit remained unchanged despite stress on the revenue side, Bajaj said the situation has improved since the economy opened up in June. Besides, the prioritisation of expenditure has been planned to balance out the rise in expenditure in one area against dodging in others.

"Keeping this in mind, and anticipating what could happen in the coming half of the year, we have decided to continue with the same figure as our borrowing for the total year," added Bajaj.

More on business-standard.com

KARNATAKA POWER CORPORATION LIMITED
CIN: U0511KA1970SGC001919

No. CECDD/Talakaledam/Call-2 Dated: 28.09.2020

ABSTRACT TENDER NOTIFICATION (Call-2)
(Only Through Electronic Tendering System)

Tender is invited through GoK e-Procurement platform www.aproc.karnataka.gov.in from agencies, individuals, public sector undertakings for the work of Geophysical Investigation of Talakale Dam. Period of completion: 50 days including monsoon. Those who have not registered in e-Procurement portal www.aproc.karnataka.gov.in may do so in order to participate in the tender. Last date for submission of bid documents: 13.10.2020 in the above e-procurement portal. Further details can be obtained from the office of the Chief Engineer (Designs), KPCL, No. 3, 1st Floor, Behind Drug Control Office Premises, Palace Road, Bengaluru - 560 001.

Tech Mahindra
TECH MAHINDRA LIMITED
Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001.
Corporate Office: Plot No. 1, Phase III, Rajiv Gandhi Intotech Park, Hinjewadi, Pune - 411 057.
Tel: +91 20 4225 0000
Website: www.techmahindra.com Email: investor.relations@techmahindra.com
CIN: L64200MH1986PLC041370

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 23rd October, 2020 and Saturday, 24th October, 2020 to consider and approve, inter alia:

- 1) The audited financial results of the Company for the second quarter and half year ended 30th September, 2020.
- 2) The audited consolidated financial results of the Company for the second quarter and half year ended 30th September, 2020.

The financial results shall be considered and declared on Friday, 23rd October, 2020.

This information is also available on the Company's website at the weblink <https://www.techmahindra.com/en/investors/disclosure-events/> and the websites of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For **TECH MAHINDRA LIMITED**
Sd/-
Anil Khatri
Company Secretary

Asian Paints Limited
CIN: L24220MH1945PLC004598
Regd. Office: 6A, Shantinaragar Santacruz (East), Mumbai - 400055
Tel. No.: (022) 6218 1000
Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com

NOTICE
TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("IEPF Rules"), as amended from time to time.

In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company has already sent a communication to the concerned shareholders at their registered address, inter alia, providing the details of their unclaimed dividend for seven (7) consecutive years and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by **Friday, 20th November, 2020** to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority.

In terms of Rule 6 of IEPF Rules, a statement containing details of the name(s) of the shareholder(s) and their Folio number/ DP ID-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on our website www.asianpaints.com for information and necessary action by the shareholder(s).

In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by **Friday, 20th November, 2020**, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection, please note that-

- For Shares held in physical form:** New share certificate(s) will be issued and transferred subsequently to the Demat Account of the IEPF Authority without any further notice. Further, upon issue of such new share certificate(s) the original share certificate(s) which are registered in your name will stand automatically cancelled and deemed to be bad delivery.
- For Shares held in electronic form:** The shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority with the help of Depository Participant(s) without any further notice.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of the IEPF Authority, the shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application for which the details are available at www.iepf.gov.in.

In case of any queries/clarifications, the concerned shareholders may contact the Company's Registrar & Transfer Agent, M/s. TSR Darashaw Consultants Private Limited quoting the Folio number/ DP ID-Client ID at:

TSR DARASHAW CONSULTANTS PRIVATE LIMITED
(Unit: Asian Paints Limited)
6, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20, Dr. E. Moses Road, Near Famous Studio, Mahalaxmi, Mumbai 400 011.
Tel: +91 22 6656 8484
Toll Free number - 18002100124
Email: csq-unit@tsrdarashaw.com

For **ASIAN PAINTS LIMITED**
Sd/-
R J JEYAMURUGAN
CFO & COMPANY SECRETARY

Place: Mumbai
Date : 30th September, 2020

TELANGANA STATE POWER GENERATION CORPORATION LIMITED
VIDYUT SOUDHA: HYDERABAD - 500 002.

T.No.e-14/CE/Civil/Thermal/TSGENCO/2020-21

KTPS-V & VI Stages - Deep screening, Lifting, Packing and Supplement of ballast for line Nos 2,3,4 & 5 in Railway Marshalling Yard of KTPS-V & VI Stages, Paloncha, Bhadrachal Kotnagudem Dist - Value of the works: ₹. 46,96,775/- Scheduled Open & Closing Date: 23.10.2020 at 17:00 Hrs & 07.10.2020 at 17:00 Hrs. T.No.e-01/PCT/CE/TPC/KTPS-VII/AWRS/20-21

T.No.e-01/PCT/CE/TPC/KTPS-VII/AWRS/20-21

KTPS-VII Stage - Design, Engineering, Supply, Erection, Testing & Commissioning including Civil works of Ash Water Recovery System pertaining to KTPS Stage-VII (1x800 MW), Paloncha, Bhadrachal Kotnagudem Dist. Value of the works: ₹. 12.0 Cr/. Schedule extended upto 14.10.2020 at 15:00 Hrs.

T.No.e-11/CEG/SEG-IVEA1/Filter Alum(NF)/TSGENCO/2020-21

Supply of 780 MT of Filter Alum (Non-Ferri) in powder form with AL2O3 (16-17%) conforming to IS-260-2001 (Reaffirmed 2017) or its latest versions, Packed in New HDPE bags of 25 Kgs to various Thermal Power Stations of TSGENCO for the balance period of FY 2020-21 - Value of the works: ₹. 85,23,400/- Scheduled Open & Closing Date: 26.09.2020 at 15:00 Hrs & 15.10.2020 at 12:00 Hrs.

Details: " www.tsngenco.co.in & <https://tender.telangana.gov.in/>"

FORM Q - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
(Under regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	
1 Name of the corporate debtor	KAIL Limited
2 Date of incorporation of corporate debtor	23rd August 1985
3 Authority under which corporate debtor is incorporated/ registered	Registrar of Companies - Mumbai
4 Corporate identity number/ limited liability identification number of corporate debtor	U69999MH1995PLC131152
5 Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Address: Auto Cars Compound Adisar Road, Aurangabad MH - 431005 Corporate Address: No 171, 17th Floor, C wing, Mital Court, Nariman Point, Mumbai - 400021.
6 Insolvency commencement date of the corporate debtor	08th June 2016
7 Date of invitation of expression of interest	14th September 2019
8 Eligibility for resolution applicants under section 25(2)(b) of the Code is available at	The detailed EOI and eligibility criteria are available on the website of the corporate debtor: www.kailtd.com
9 Norms of intelligibility applicable under section 29A are available at:	Available on the website of the corporate debtor: www.kailtd.com
10 Last date for receipt of expression of interest	7th October 2020 upto 6 PM. (Ninth Extension - 5th March 2020), (Eighth Extension - 5th March 2020), (Seventh Extension - 5th March 2020), (Sixth Extension - 5th March 2020), (Fifth Extension - 5th March 2020), (Fourth Extension - 5th March 2020), (Corrigendum to the 3rd extension calling for EOI's and Resolution Plans upto 5th March, 2020 wide publication dated 7th February 2020), (Third Extension - 17th January 2020 upto 3.00 p.m.), (Second Extension - 14th December 2019), (First Extension - 26th October 2019), (Originally - 14th October 2019)
11 Date of issue of provisional list of prospective resolution applicants	(Eighth Extension - 5th March 2020), (Seventh Extension - 5th March 2020), (Sixth Extension - 5th March 2020), (Fifth Extension - 5th March 2020), (Fourth Extension - 5th March 2020), (Corrigendum to the 3rd extension calling for EOI's and Resolution Plans upto 5th March, 2020 wide publication dated 7th February 2020), (Third Extension - 17th January 2020 upto 4.30 pm), (Second Extension - 14th December 2019), (First Extension - 10th November 2019), (Originally - 24th October 2019)
12 Last date for submission of objections to provisional list	9th October 2020. (Ninth Extension - 5th March 2020), (Eighth Extension - 5th March 2020), (Seventh Extension - 5th March 2020), (Sixth Extension - 5th March 2020), (Fifth Extension - 5th March 2020), (Fourth Extension - 5th March 2020), (Corrigendum to the 3rd extension calling for EOI's and Resolution Plans upto 5th March, 2020 wide publication dated 7th February 2020), (Third Extension - 17th January 2020 upto 6.00 pm), (Second Extension - 15th December 2019 up to 6.00 PM), (First Extension - 10th November 2019), (Originally - 29th October 2019)
13 Date of issue of final list of prospective resolution applicants	10th October 2020. (Ninth Extension - 5th March 2020), (Eighth Extension - 5th March 2020), (Seventh Extension - 5th March 2020), (Sixth Extension - 5th March 2020), (Fifth Extension - 5th March 2020), (Fourth Extension - 5th March 2020), (Corrigendum to the 3rd extension calling for EOI's and Resolution Plans upto 5th March, 2020 wide publication dated 7th February 2020), (Third Extension - 17th January 2020 upto 7.30 pm), (Second Extension - 15th December 2019), (First Extension - 20th November 2019), (Originally - 8th November 2019)
14 Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	8th October 2020. (Ninth Extension - 5th March 2020), (Eighth Extension - 5th March 2020), (Seventh Extension - 5th March 2020), (Sixth Extension - 5th March 2020), (Fifth Extension - 5th March 2020), (Fourth Extension - 5th March 2020), (Corrigendum to the 3rd extension calling for EOI's and Resolution Plans upto 5th March, 2020 wide publication dated 7th February 2020), (Third Extension - 17th January 2020 upto 7.30 pm), (Second Extension - 15th December 2019), (First Extension - 20th November 2019), (Originally - 8th November 2019)
15 Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	The Resolution Professional shall share the documents through e-mail or virtual data room after verification of KYC documents and eligibility criteria under section 29A of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and prequalification criteria as approved by the Committee of Creditors.
16 Last date for submission of resolution plans	31st October 2020. (Ninth Extension - 06 July 2020), (Eighth Extension - 13th June 2020), (Seventh Extension - 14th May 2020), (Sixth Extension - 25th April 2020), (Fifth Extension - 04th April, 2020), (Fourth Extension - 21st March 2020), (Corrigendum to the 3rd extension calling for EOI's and Resolution Plans upto 5th March, 2020 wide publication dated 7th February 2020), (Third Extension - 30th January 2020), (Second Extension - 14th January 2020), (First Extension - 10th December 2019), (Originally - 28th November 2019)
17 Manner of submitting resolution plans to resolution professional	Via sealed envelope or as mentioned in the request for resolution plans.
18 Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	10th November 2020
19 Name and registration number of the resolution professional	Mr. Avil Menzies IP Registration No: IB/IBA-001/IP-P0017/2016-2017/10041
20 Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Mr. Avil Menzies Address: 416, Crystal Paradise, above Pizza Express, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053. Email ID: avil@caavil.com
21 Address and email to be used for correspondence with the resolution professional	Address: 416, Crystal Paradise, above Pizza Express, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053. Email ID: ip.kailtd@gmail.com
22 Further Details are available at or with	Mr. Avil Menzies Email ID: ip.kailtd@gmail.com , Website: www.kailtd.com
23 Date of publication of Form G	01st October 2020. (Ninth Extension - 22nd June 2020), (Eighth Extension - 15th May 2020), (Seventh Extension - 4th May 2020), (Sixth Extension - 05th April 2020), (Fifth Extension - 21st March 2020), (Corrigendum to the 3rd Extension calling for EOI's and Resolution Plans upto 05th March, 2020 wide publication dated 7th February 2020), (Third Extension - 16th January 2020), (Second Extension - 12th December 2019), (First Extension - 15th October 2019), (Originally - 14th September 2019)

Date: 01st October 2020
Place: Mumbai

For and on behalf of **KAIL Limited**
Sd/-
Avil Menzies
Resolution Professional of KAIL Limited
IP registration details as under:
Reg. no. IB/IBA-001/IP-P0017/2016-2017/10041
416, Crystal Paradise Co-Op Soc. Ltd., Off Veera Desai Road, Andheri West. Mumbai - 400053

BS SUDOKU # 3170

5			9	7	1		8
	4	8					3
4	7		9			2	8
8			2				3
		5	1				
	9	7		5			6
1							

Hard:
★★★★
Solution on Friday

SOLUTION TO # 3169

2	3	7	6	4	9	5	8	1
6	8	4	1	7	5	9	2	3
1	5	9	8	2	3	7	6	4
5	1	3	9	6	7	2	4	8
8	9	2	3	1	4	6	7	5
7	4	6	5	8	2	1	3	9
4	6	8	7	9	1	3	5	2
3	2	1	4	5	6	8	9	7
9	7	5	2	3	8	4	1	6

HOW TO PLAY
Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

quant Mutual Fund
Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025.
Tel.: +91 2

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the e-paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM MALANBI ABDU RAHEMAN SHAIKH TO MALANBI ABDU RAHEMAN ANSARIAS PER GAZETTE. CL-230

I, AMAN FAROOQ SYED HAVE CHANGED MY NAME TO AMAN FAROOQ SAYED AS PER AADHAR CARD. CL-257

I AVANTIKA VISHWESHVAR FANJE HAVE CHANGED MY OLD NAME TO SNEHAL SHRIRANG KULKARNI (NEW NAME) AS PER AADHAR CARD NO- 722444910127. CL-707

I HAVE CHANGED MY NAME FROM HETVI JAYANT SATRA TO HETVI JAYANTIL SATRA AS PER THE AFFIDAVIT DT. 30TH SEPT 2020 & NO. XG 249985. CL-800

I HAVE CHANGED MY NAME FROM GULABJAHAN TO GULAB GAFUR SHAIKH AS PER DOCUMENT. CL-816

I HAVE CHANGED MY NAME FROM SABIA KHATOON TO SABIYA SOLI IRANI AS PER DOCUMENT. CL-816 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HANA UMAR TO SHAIKH HANA MOHAMED UMAR AS PER DOCUMENTS. CL-863

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH UMAR HAJI FAKIR MOHAMED / MOHAMED UMAR HAJI FAKIR MOHAMED TO MOHAMED UMAR HAJI FAKIR MOHAMED SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-863 A

I HAVE CHANGED MY NAME FROM AJAY KUMAR RAMPATHI TO AJAYKUMAR JAISWAL AS PER DOCUMENTS. CL-863 B

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM SAQLAIN FAKIR KHAN TO SAQLAIN FAEER KHAN AS PER DOCUMENTS. CL-863 C

I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI MD WASIM SALAUDDIN TO MOHAMMED WASIM SALAUDDIN QURESHI AS PER DOCUMENTS. CL-863 D

I HAVE CHANGED MY NAME FROM IQBALBHAI SATARBHAI POPATIYA TO IQBAL SATTAR POPATIYA AS PER AFFIDAVIT. CL-863 E

I HAVE CHANGED MY NAME FROM PANKLI PREMJIT TO PANKLI PREMJIT SINGH AS PER AFFIDAVIT. CL-863 F

I HAVE CHANGED MY NAME FROM MASIROE RAHIM DOSSA TO SAIROSE MOSANI AS PER AFFIDAVIT. CL-863 G

I HAVE CHANGED MY NAME FROM DASHRATH LAHU MODAK TO DASHARATH LAHU MODAK AS PER AFFIDAVIT. CL-863 H

I HAVE CHANGED MY NAME FROM BRIAN LOBO TO BRIAN CLINTON LOBO AS PER AFFIDAVIT. CL-863 I

I HAVE CHANGED MY NAME FROM NATASHA MAGDALENE DSOUZA TO NATASHA PRANAY JHAM AS PER AADHAR CARD NO. 95980634754. CL-863 J

I HAVE CHANGED MY NAME FROM SABINABENU KADAR SHAIKH TO SHABINA BANO KADAR SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-863 K

I HAVE CHANGED MY NAME FROM QASIM NASIMUDDIN TO MD KASIM NASIMUDDIN SHAIKH AS PER DECLARATION. CL-863 L

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH ARBAZ ABDUL RAZZAQ TO ARBAZ RAZZAK SHAIKH AS PER DECLARATION. CL-863 M

MRS. ASIYA SHAHAZEB WADIA HAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM RAYYAN Zaid SHAIKH TO RAYYAN SHAHAZEB WADIA AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2030210). CL-863 N

I HAVE CHANGED MY NAME FROM MEGHABAHEN RAJESH PANDYA TO MEGHA RAJESH PANDYA AS PER AFFIDAVIT. CL-863 O

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMEE MATIULLAH KHA TO SHAMEE MATIULLA KHAN AS PER DOCUMENTS. CL-908

I HAVE CHANGED MY NAME FROM MATIULLA AZIZULLA KHA TO MATIULLA KHAN AS PER DOCUMENTS. CL-908 A

I HAVE CHANGED MY NAME FROM RUKSANA BI KHA TO RUKSANA KHAN AS PER DOCUMENTS. CL-908 B

I HAVE CHANGED MY NAME FROM GUL RADHOMAL AHUJA TO GULABRAM RADHOMAL AHUJA AS PER DOCUMENT CL-1

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDULNASIR JAGMOHAN PAREKH TO NISHITH JAGMOHAN PAREKH AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA AFFIDAVIT WF 225055 DATED 1 AUGUST, 2020. CL-204

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **Mr. Deepak Chandrasen Karamchandani** is negotiating with the owners **Shri. Laxman alias Laxman Balwantrao Rochiramani, Mr. Vijay Laxmandas Rochiramani & Mr. Navin Laxman Rochiramani** for purchase of **Flat No.701 on the 7th Floor, "C" Wing, Pinewood**, situated on piece and parcel of land bearing C.T.S. No.29, 32, 617 & 618 of **Village Mulund (West)**, situated at **Vasant Garden Off. LBS Marg, Mulund (W), Mumbai-80** (Said Flat) and holding five shares bearing Nos.0461 to 0465 (Share Certificate No.PW93-C-701) (Said Shares) of **Pine Wood CHS Ltd., (Said Society)** (hereinafter as the **"Said Flat"** and **"Said Shares"** together be referred to as the **"Said Property"**).

Originally, **Shri. Laxman alias Laxman Balwantrao Rochiramani & Smt. Kavita Laxman alias Laxman Rochiramani** had purchased the said Flat from Developers **M/s. Sheth Developers Ltd.** vide Agreement dated 13/07/2001. **Smt. Kavita Laxman alias Laxman Rochiramani** died on 07.12.2017, leaving behind her, her Husband **Shri. Laxman alias Laxman Balwantrao Rochiramani** and two sons **Mr. Vijay Laxmandas Rochiramani & Mr. Navin Laxman Rochiramani** as her only legal heir.

All persons having any claim against or in the said Flat or any part thereof and against the said Shares either by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, license, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at his office address at **3 & 4, Ramkunj Smurti, Ram Maruti Road Extn., Dadar (West), Mumbai - 400 028**, within **14 days** from the date hereof, by RPAD failing which such claim or claims, if any, will be considered as waived or abandoned.

Dated this 01st Day of October, 2020.

MILIND B. TEMBE
Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that I am investigating the right, title, interest and entitlement of **M/s. Srushti Raj Developers LLP**, a limited liability partnership firm registered under the provisions of Limited Liability Partnership Act, 2008 to develop and implement a proposed S.R. scheme under Regulation 33(10) of the DCPR- 2034 in respect of the Scheduled property. The Slum Rehabilitation Authority has issued Letter of Intent ("LOI") dated 13th December 2019 bearing Ref. No. SRA/ENG/2068/KE/ML/LOI under Regulations 33(10) of the DCPR-2034 and followed by a Revised LOI dated 16th January, 2020

In view of the above, I hereby invite Objection/Claims from any person against, in to or upon the Scheduled Property notifying the same in writing along with certified true copies of documentary proof in support thereof to the undersigned at B/401, Trimurti Angan, Plot No. 50, Sector 20, Kamothe, Panel - 410209 within 14 (fourteen) days from the date hereof failing which such purported claims, right or interest, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding on my client & its successors & assigns and the undersigned will issue Certificate of Title ignoring such claims, right or interest, if any.

SCHEDULE

ALL THAT piece or parcel of land admeasuring 7041.38 sq. mts. or thereabouts (as per the revised LOI), bearing CTS Nos. 139(pt.), 139/1 to 139/223, 139/225(pt.), 139/226, 139/228(pt.), 140(pt.), 140/1 to 140/3, 140/4(pt.), 140/5(pt.), 140/13, 140/14, 140/15(pt.), 140/16(pt.), 140/17(pt.), 140/18 to 140/26, 140/27(pt.), 140/28(pt.), 140/29(pt.), 140/30, 140/31(pt.), 140/32, 140/43 to 140/60, 140/61(pt.), 140/62(pt.), 140/63, 140/64(pt.) of village Majas, Taluka Andheri, situated at Jogheshwari (East), Mumbai-400060 within the registration district and sub-district of Mumbai Suburban.

Place: Mumbai **Sd/-**
Date: 01/10/2020 **Praveen Tambe**
Advocate

Karnataka Bank Ltd.
Your Family Bank. Across India.
Regd. & Head Office: Mangalore - 575 002. CIn: 08195419249/CL001018. Email: info@karnatabank.com Visit us at: www.karnatabank.com

NOTICE

Notice to the public is hereby given that the **Power of Attorney, No. 3454 dated 18.02.2011 executed by the Directors of the Bank in favour of Shri. Sreeram H., Manager, Regional Office - Mumbai (RLPC), is withdrawn with immediate effect as he was suspended vide order dated 18.06.2020. All the public are cautioned not to deal with the said official on behalf of the Bank.**

Sd/-
Mahalingeshwara K
GENERAL MANAGER

Place : Mangaluru
Date : 11.09.2020

The Mogaveera Co-operative Bank Ltd.
Regd. & Administrative Office:
5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 058.

DEMAND NOTICE

The Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd has issued Demand Notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to below mentioned Borrower(s) sureties demanding outstanding amount within 60 days from the date of issue of the said notice, mentioned as per details. This publication of the notice is made for notices to the following Borrower(s) & sureties.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Sureties	Demand Notice Date & Outstanding Amount	Description of Immovable Properties & owner(s) of the Secured Asset(s)
1.	Mr. Sudhir Ramesh Puthran - Borrower	24/09/2020 & Rs.	Mr. Sudhir Ramesh Puthran. - Flat No. 502, 5th Flor, H wing, Deep Heights CHSL, Fun Fiesta Mall, Yeshwant Gaurav Complex Road, Village Nilemore, Nallasopara (W), Vasai, Palghar
1.	Mrs. Vanita Satishkumar Shriyan	22,40,929.00 (as on 30/06/2020)	
2.	Mr. Uday Mahadev Chorge		
3.	Mrs. Renuka Prabhakar Bagle - Sureties		

Borrower(s)/ sureties are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under the provisions of SARFAESI Act, take possession and subsequently auction the mortgaged properties/ secured assets as mentioned above, if the borrower(s)/ sureties do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The borrower(s)/ sureties are also prohibited under section 13(13) of the SARFAESI Act, to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Borrower(s)/ sureties are advised to collect the original notice u/s 13(2) from the undersigned on any working day.

Dated : 30.09.2020 **Mr. Narayan G. Mendon**
Place : Mumbai **Chief Manager & Authorised Officer**

Asian Paints Limited
CIN: L24220MH1945PLC004598
Regd. Office: 6A, Shantinagar Santacruz (East), Mumbai - 400055
Tel. No.: (022) 6218 1000
Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com

NOTICE

TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("IEPF Rules"), as amended from time to time.

In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company has already sent a communication to the concerned shareholders at their registered address, inter alia, providing the details of their unclaimed dividend for seven (7) consecutive years and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by **Friday, 20th November, 2020** to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority.

In terms of Rule 6 of IEPF Rules, a statement containing details of the name(s) of the shareholder(s) and their Folio number/ DP ID-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on our website www.asianpaints.com for information and necessary action by the shareholder(s).

In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by **Friday, 20th November, 2020**, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection, please note that-

i. **For Shares held in physical form:** New share certificate(s) will be issued and transferred subsequently to the Demat Account of the IEPF Authority without any further notice. Further, upon issue of such new share certificate(s) the original share certificate(s) which are registered in your name will stand automatically cancelled and deemed to be bad delivery.

ii. **For Shares held in electronic form:** The shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority with the help of Depository Participant(s) without any further notice.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of the IEPF Authority, the shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application for which the details are available at www.iepf.gov.in.

In case of any queries/clarifications, the concerned shareholders may contact the Company's Registrar & Transfer Agent, M/s. TSR Darashaw Consultants Private Limited quoting the Folio number/ DP ID-Client ID at:

TSR DARASHAW CONSULTANTS PRIVATE LIMITED
(Unit: Asian Paints Limited)
6, Haji Moosa Patrawala Industrial Estate,
20, Dr. E. Moses Road, Near Famous Studio,
Mahalaxmi, Mumbai-400 011.
Tel: +91 22 6656 8484
Toll Free number - 18002100124
Email: csg-unit@tsrdarashaw.com

For **ASIAN PAINTS LIMITED**

Sd/-
R J JEYAMURUGAN
CFO & COMPANY SECRETARY

Place : Mumbai
Date : 30th September, 2020

Asian Paints Limited
CIN: L24220MH1945PLC004598
Regd. Office: 6A, Shantinagar Santacruz (East), Mumbai - 400055
Tel. No.: (022) 6218 1000
Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com

NOTICE

TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("IEPF Rules"), as amended from time to time.

In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company has already sent a communication to the concerned shareholders at their registered address, inter alia, providing the details of their unclaimed dividend for seven (7) consecutive years and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by **Friday, 20th November, 2020** to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority.

In terms of Rule 6 of IEPF Rules, a statement containing details of the name(s) of the shareholder(s) and their Folio number/ DP ID-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on our website www.asianpaints.com for information and necessary action by the shareholder(s).

In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by **Friday, 20th November, 2020**, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection, please note that-

i. **For Shares held in physical form:** New share certificate(s) will be issued and transferred subsequently to the Demat Account of the IEPF Authority without any further notice. Further, upon issue of such new share certificate(s) the original share certificate(s) which are registered in your name will stand automatically cancelled and deemed to be bad delivery.

ii. **For Shares held in electronic form:** The shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority with the help of Depository Participant(s) without any further notice.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of the IEPF Authority, the shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application for which the details are available at www.iepf.gov.in.

In case of any queries/clarifications, the concerned shareholders may contact the Company's Registrar & Transfer Agent, M/s. TSR Darashaw Consultants Private Limited quoting the Folio number/ DP ID-Client ID at:

TSR DARASHAW CONSULTANTS PRIVATE LIMITED
(Unit: Asian Paints Limited)
6, Haji Moosa Patrawala Industrial Estate,
20, Dr. E. Moses Road, Near Famous Studio,
Mahalaxmi, Mumbai-400 011.
Tel: +91 22 6656 8484
Toll Free number - 18002100124
Email: csg-unit@tsrdarashaw.com

For **ASIAN PAINTS LIMITED**

Sd/-
R J JEYAMURUGAN
CFO & COMPANY SECRETARY

Place : Mumbai
Date : 30th September, 2020

TILAKNAGAR INDUSTRIES LTD.
CIN: L15420PN1933PLC133303
Registered Office : P.O. Tilaknagar, Tal. Shirurpur, Dist. Ahmednagar, Maharashtra-413 720
Corporate Office : 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra-400 020
Email: investor@tilind.com; Website: www.tilind.com; Phone: +91 22 22831716/18; Fax: +91 22 22046804

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, October 06, 2020 to consider and approve, inter-alia, the un-audited financial results (consolidated and standalone) of the Company for the quarter ended June 30, 2020. The above notice may be accessed on the website of the Company i.e. www.tilind.com, BSE i.e. www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

For Tilaknagar Industries Ltd.
Sd/-
Gaurav Thakur
Company Secretary

Place : Mumbai
Date : September 30, 2020

VIHANG INFRASTRUCTURE PVT. LTD
Our proposed Amendment / Expansion in Environment Clearance of Residential Project **"Vihang Valley"** at Land bearing S. No. S No. 69/1 (1/1,1/2) 69/3A, (3A/1,3A/2) 69/4,5, (5/1, 5/2), 6, 72 (4B), 72 (4C), 72(4D), 72 (4E), 74/1/3A, 74/1/3B, 74/1/1B, 74/1/2B, 74/1/2A, 74/3, (3/1, 3/2), 74/5, 2B, 74/2A, (2A/1, 2A/2), 74/4, 74/5, 75/1A, 75/1B, 75/2B, 75/2C, 77/1 (1/2, 1/3), 77/2, 77/3, 78/1B, 78/1D, 78/1E, 78/3A (3A/1, 3A/2), 78/4A, 78/4B, 78/3B (3B/1, 3B/2, 3B/3) 76 of village Owale, Dist-Thane was accorded the Environmental Clearance from the Environment Department, Government of Maharashtra. The copy of the Environmental clearance letter is available with Maharashtra Pollution Control Board web site at www.ecmpcb.in

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
Office of CMO Shri Harilal Bhagwati Mun.Gen. Hospital, Borivli (West) Mumbai - 400 103.
e-TENDER NOTICE
No. HO/ 3015 /BH Dated 30.9.2020
Shri Harilal Bhagwati Mun.Gen.Hosp ital, Borivli (West) Mumbai - 400 0103i nvite Three Stage bid e-tender for H ig flow nasal Oxgen Therapy device-03 nos with all accessories for the use of MICU
Details regarding e-tender notice will be available on webside www.mcgm.gov.in of Brihanmumbai Mahanagarpalika.
The details of the e-tender is as follows:

Sr. No.	Description	E-Tender Price (Rs.)	EMD (Rs.)	Start Date and Time of online Bid Downloa ding	End Date and Time of online Bid Submission	Date of Opening of pkt A & B & C
1	High flow Nasal Oxgen Therapy device-03 nos with all accessories at Shri Harilal Bhagwati Mun. Gen. Hospital, Borivli (W), Mumbai-400 0103. BIDNO.7100181786	1000/- (5% GST)	2100 0/-	30.9.2020 at 11:00 Hrs	07.10.2020 at 15:00 hrs	Apkt 12.10.2020 at 15:00 hrs B pkt 12.10.2020 at 15:10 hrs C pkt 20.10.2020 at 15:00 hrs

Note: Last date for payment of Earnest Money Deposit (EMD) on line is on or before due date and time prescribed. - Corrigendum if any will be published on MCGM website only.

The Municipal Commissioner reserves the right to reject all or any of the e-Tender(s) without assigning any reason at any stage.

Sd/-
(Dr. Partima A Patil)
Chief Medical Officer
Shri Harilal Bhagwati Mun. Gen. Hospital, Borivli (W)

PRO/795/ADV/2020-21
Avoid self medication

SLUM REHABILITATION AUTHORITY

No.SR/Dy/City/J3c(1)/20/WS-214 Date: 30/09/2020

PUBLIC NOTICE

It is informed that Shree Kadeshwan C.H.S., Vandre (West) has made a request application for declaration of the area concerned to their society as "Slum Rehabilitation Area" under section 3c (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. The applicant has submitted the property documents. Accordingly, the particulars of area proposed to be declared as Slum Rehabilitation Area, are as under:

Sr. No.	Village	C.T.S. No.	Area as per Property Card (Sq.mtr.)	Owner	Area to be Declared as "Slum Rehabilitation Area" (Sq.mtr.)	Boundaries			
						East C.T.S. No.	West C.T.S. No.	South C.T.S. No.	North C.T.S. No.
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)
1	Vandre	B/960	9371.3	Shri Bishop Pereira Basilica of Mount Mary Vandre	1596.4	967 & creek	915	915 & creek	960 (P.)
2		B/967	380.2	Vandre Municipality	380.2	creek	960	creek	966
Total Area to be declared as Slum Rehabilitation Area					1976.60 Sq.Mtr.				

Land owners or anybody who claims to have any right, title or interest (if any) is having any objection in respect of the proposed declaration of the aforesaid property as "Slum Rehabilitation Area", may submit written objection to Slum Rehabilitation Authority within a period of 30 days from the date of publication of this Notice.

Sd/-
(Vishwas Gujar)
Deputy Collector (City)
Slum Rehabilitation Authority

SRA/PRO/81/2020
New Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051.
Tel. : 26565800/26590404/1879, Fax : 91-22-26590457, Website : www.sra.gov.in Email : info@sra.gov.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to Public at large that M/s. V. Shantilal and Company Pvt. Ltd (said Company) a company registered under the provisions of The Companies Act, 1956 having its registered office at Ground Floor, Manju Apartments, Dadabhai Road, Vile Parle (West), Mumbai-400058 through its Director Suresh Goradia (since deceased) has by Development Agreement dated 22nd March, 2016 duly registered with the office of the sub-Registrar at Bandra under Serial No.2738/2016 (said Development Agreement), granted the development rights in favour of our client Itala Eyewear LLP with respect to the property more particularly described in the Schedule hereunder written (said Property) for the consideration and on the terms and conditions set-out therein.

Our client states that the said Development Agreement is valid, subsisting and binding on parties thereto and our client has incurred huge amount pursuant to the said Development Agreement including by making payment of consideration to the said Company. Since the said Company has failed and neglected to comply with its obligations under the said Development Agreement, our client is in the process of initiating appropriate legal proceedings against the said Company, its Directors and legal heirs of Suresh Goradia (since deceased) who was holding major stake in the said Company.

The partners of our client are the Owners of 3(three) flats in the building known as "Manju" standing on the said Property. Our client apprehends that the said Company through its present Directors namely Bhavesh Suresh Goradia and Priti Rajendra Chand and/or the legal heirs of the said Suresh Goradia being Manjula Suresh Goradia, Bhavesh Suresh Goradia, Priti Rajendra Chand and Ketan Suresh Goradia may deal with the said Property in blatant disregard to the rights and entitlements of our client under the valid, subsisting and binding Development Agreement.

Public at large are hereby warned not to deal with the said Company and/or its Directors and/or the legal heirs of said Suresh Goradia in respect of the said Property and/or make any commitment or enter into any agreement/ writing in respect of the said Property. Any person dealing with the said Company and/or its Directors and/or the legal heirs of said Suresh Goradia in respect of the said Property shall be doing so at his, her, their own risk and same shall not be binding on our client and same shall be subject to the right and entitlement of our client under the valid and subsisting and binding Development Agreement.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
All those pieces and parcels of land bearing Final Plot No.48 and 49 of TPS No.VI admeasuring about 1637.97 sq.mtrs inclusive of the buildings known as "Haridwar" and "Manju" together with the FSI rights, present as well as future in the said sub-demised property admeasuring 5460 sq.ft built up area together with the structure standing thereon known as "Shanti Villa" situate, lying and being at the corner of Bajaj Road and Dadabhai Road, Vile Parle (West), Mumbai-400056 bearing CTS No.898, 898/1 to 9, Village Vile Parle(W), Taluka Andheri.

Dated this 30th day of September, 2020.

DIVYA SHAH ASSOCIATES
Advocates & Solicitors
Swagatam 4th floor, Opp Khar Police Station, S.V Road, Khar (W), Mumbai - 400 052
e-mail: contact@dsaindia.com

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that Mrs. Zabel Kishore Joshi (the "Owner") has subject to certain terms including agreed time frames, agreed to sell to our clients her Residential Flat bearing Flat No. 2 admeasuring 525 square feet built up area or thereabouts, on the Ground floor ("said Flat") of the building known as "Rohit Apartments" standing on plot of land situate at Khwaja Ahmed Abbas Road, Juhu Tara Road, Juhu, Mumbai- 400 049, bearing City Survey No. 878 of Village Juhu, Taluka Andheri within the Registration Sub-District of Andheri at Bandra, District Mumbai Suburban within Greater Mumbai admeasuring 445.6 sq.mtrs, or thereabouts as per the property register card together with 5 fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty only) each, bearing distinctive Share Nos. 1 to 5 (both inclusive) as evidenced by Duplicate Share Certificate No. 14 ("said Shares") issued by the Rohit Co-operative Housing Society Limited AND the Owner has represented to us that save and except the Sale Deed dated 29th April, 1999 made between one Mrs. Darshana Jay Pal and the Owner, there is no other document in her possession or custody pertaining to the said Flat and the said Shares and she verily believes that all such documents have been lost or misplaced and despite due and diligent efforts the same cannot be found, and further, none of such documents have been kept as a security with any person/ Bank/ institution for creating a mortgage or charge on the Flat and/or the Shares.

ALL persons having any claim on or to the said Flat and/or the said Shares including claims by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, partition, inheritance, possession, occupation, maintenance, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, easement, agreement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, with documentary evidence in support thereof, to the undersigned at G-16 Vireshwardhara - 117-A Bajaj Road, Vile Parle (W), Mumbai 400 056, within 7 days from the date of publication of this notice with a copy to the Owner at the following address: 302, Lakshdeep Building, 5th Gulmohar Cross Road, JVPD Scheme, Juhu, Mumbai 400-049, failing which the sale shall be completed and the claim, if any, shall be considered as waived and abandoned.

DATED THIS 30th DAY OF SEPTEMBER 2020.

M/S. MAHIMURBA & CO.
(SUBURBAN)
ADVOCATES & SOLICITORS

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
e-TENDER NOTICE

Notice is hereby given that Mr. Dhaval Rajnikant Ajmera, Authorised signatory of Mis. Sikova Embroidery Pvt. Ltd owner of the property bearing C.T.S. No. 174 (pt) of village Ghatkopar have come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Municipal Corporation of Greater Mumbai, more particularly described in the schedule hereunder written which is affected by 15.25 mtrs wide D.P Road as per sanctioned Development Plan of 'N' Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of regulation no. 32 of Development Control and Promotional Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons having any claim against the aforesaid property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easements, transfer, licence either agitated in any litigation or otherwise or any other right or interests of whatsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe), 3rd floor, Hall No. 311, Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001, within 14 days from the date of publication hereof.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, Municipal Corporation of Greater Mumbai will complete the procedure of grant T.D.R. without any reference OF regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and not binding on corporation.

THE SCHEDULE ABOUT REFERRED TO:
(TDR/ES/N-77)

All that pieces OF parcels of vacant land or grounds situate, lying and being at village Ghatkopar bearing C.T.S. No. 174 (pt) of village Ghatkopar in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, containing by admeasuring 1196.35 sq. mtrs. (One Thousand One Hundred Ninety Six

Canara Bank
विभागीय कार्यालय ठाणे, शेळार बिल्डिंग, १ ला मजला, गोखले रोड, नोंदीपूर, ठाणे ४००६०२
दूर: ०२२-२६३०९१/१०५
ईमेल: mrothane@canarabank.com

मागणी सूचना
संदर्भ: आरओ/लिल/सरफेसी/६०४/२०२० तारीख: ११/०९/२०२०
श्री. प्रकाश जी. अडवानी
श्री. प्रकाश जी. अडवानी
पत्ता: ३०९/३०२, ३ रा मजला, शिवेच अया., शिवगंगा नगर, तातुका, अंबरनाथ, पश्चिम, जिल्हा ठाणे - ४२१००२.

विषय : सिव्युरिटायझेशन अँड रिक्त-नट्रेशन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिव्युरिटी इंटरस्ट अँड २००४ च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना.
श्री. प्रकाश जी. अडवानी यांनी आमच्या रिटर्न अँड ईव्ह, ठाणे कडून वेळोवेळी खालील कर्ज/पतसुविधा घेतल्या आहेत.

अ. क्र.	कर्ज क्र.	कर्ज/पतसुविधाचे स्वरूप	तारखे रोजीस व्याजासह दायित्व	व्याजाचा दर
१	२०१०६१९०००१२१	गुरुकर्ज	₹. १,२०,९९४/-	१०.९५%

वरील सद्य कर्ज/पतसुविधा या आमच्या नावे तुम्ही निष्पादित केलेल्या संबंधित हस्तांतरांच्या सुकान्नाद्वारे सद्य सूचनेच्या परिशिष्टात अधिक विवोध: वर्गिलेल्या मतेच्या गहाळ्याच्या मागिने यथायोग्य सुविधा आहेत. तुम्ही बँकेच्या विहित अटी आणि शर्तीनुसार तुमचे दायित्व निभावण्यास कम्प्युटर केल्यामुळे बँकेने १२.१२.२०१९ रोजी एमपीए म्हणून कर्ज वार्निकृत केले आहे, त्यामुळे आम्ही याद्वारे सद्य सूचनेच्या तारखेपासून साद दिवसांत क्र. १,२०,९९४/- (एकूण एक लाख वीस हजार एकशे चौन्व्यासह मात्र) सह उचित आणि तारखेपूर्वीचे व्याज आणि इतर प्रभार हे संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी तुम्हाला बोलावण्यासाठी उभत अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये तुम्हाला सूचना जारी केली आहेत, कम्प्युटर केल्यास आम्ही उभत अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये सर्व किंवा कोणत्याही अधिकाऱ्याचा वापर करू. पुढे तुम्हाला आमच्या पूर्व सहमतीशिवाय कोणत्याही बाबतीत परिशिष्टात नमुद ताण मतेहह कोणताही व्यवहार करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. सद्य प्रचलित इतर कोणताही कायदा आणि/किंवा उभत अधिनियमान्वये उपलब्ध कोणत्याही अन्य अधिकाऱ्याचा वापर वेळ न देता आहे. तुमचे लक्ष ताण मता विभागासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफेसी अँडच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींमध्ये संशोधन वेत आहे.

मागणी सूचना ही बँकेच्या नोंदीमध्ये उपलब्ध शेवटच्या ज्ञात पत्त्यावर रिव्हर्ड पोस्ट ए.डी. ने सुट्ट्या तुम्हाला जारी केलेली आहे.
(टीप: जर कोणताही स्पष्टता नसलेल्या पत्त्याद्वारे कोणतेही नॉन-कॅड बेन्ड लिमिटेड घेतले असतील जर कृपया नोंद करावी)

परिशिष्ट ए (कर्जदारांद्वारे घेतलेल्या पतसुविधांचा तपसिल)

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्ज/पतसुविधाचे स्वरूप	मंजुरीची तारीख	रक्कम
१	२०१०६१९०००१२१	गुरुकर्ज	२३.०६.२००५	₹. ५,००,०००/-

परिशिष्ट बी (ताण मतेचा तपसिल)

अ. क्र.	जंम स्थान	नामाधिकार धारकाचे नाव
१	फ्लॅट क्र. ३०९, मोजाग्राम ५५००२१६ नो. फू. आणि फ्लॅट क्र. ३०२, मोजाग्राम ५५६०३२२ नो. फू. विल्टअपर, ३ रा मजला, शिवेच अयादॅट, सव्हे क्र. ७०, पल्ट क्र. ३२, मोजाग्राम ५५२.४० नो. मी. जर बाबोलेली नु. शिवगंगा नगर, अंबरनाथ पश्चिम, ठाणे ४२१००२ चे समतुल्य गहाण	प्रकाश जी. अडवानी

आपला स्नेहाहित सही/- प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना
याद्वारे सूचना देण्यात येते की, मे. जुबिलंट परफॉर्मन्स कास प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित एक कंपनी, जीचे नोंदीपुस्त कार्यालय आहे- सव्हे क्र. ६/१, बेराटाना अग्रहार, २५ केएम रोड, होसूर मेन रोड, इलेक्ट्रॉनिक सिटी पी.ओ., बंगलोर-५६०१०० ही तिच्या सध्याच्या ग्राहक संसामान्यातून जन्मलेला कळवू इच्छितो की, सद्य कंपनी १ ऑक्टोबर, २०२० पासून पोर्श इंडिया, स्कॉडॉ ऑटो फोकसवॉगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डिडिन्शनशी सध्या राहणार नाहीत. त्या परंपराणी कंपनी पोर्श ब्रॅंड व त्यांची उत्पादने/सेवा यांच्या संबंधात कोणतीही बुकिंग घेणार नाही आणि/किंवा कोणत्याही विक्री परचालनाच्या सेवा देणार नाही किंवा अन्य कोणतेही डिस्चिप कामकाज करणार नाही. पोर्श ब्रॅंड आणि त्यांची उत्पादने/सेवा यांच्या संबंधात जुबिलंट परफॉर्मन्स कास प्रायव्हेट लिमिटेड च्या नावांने कोणत्याही व्यक्ती किंवा मंडळे व्यवहार करत असल्यास ते तसे त्यांच्या स्वतःच्या जोखिमीवर करतील.
श्री. माहिती आमच्या ग्राहकांच्या हितासाठी प्रकाशित करण्यात येत आहे.

दिनांक: १ ऑक्टोबर, २०२०
ठिकाण: मुंबई

जुबिलंट परफॉर्मन्स कास प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने आणि सही/- अमित जैन सीईओ

The Mogaveera Co-operative Bank Ltd.
नोंदीप. आणि प्रशासकीय कार्यालय :
५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

[नियम ८(१)अन्वये]
कळना सूचना
(स्वावर मिळकत)

ज्याअर्थी, निम्नव्याखरीकारांनी मोगावीरा को-ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिव्युरिटायझेशन अँड रिक्त-नट्रेशन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिव्युरिटी इंटरस्ट अँड २००४ च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना. २००२ सहायता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर सद्य सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत खालील नमुद नुसार सूचनेत नमुद केलेली रक्कम अधिक पुढील व्याजासह चुकती करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/हमीदार यांना मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यास कम्प्युटर केल्यामुळे खालील नमुद कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी खालील नमुद तारखेस सद्य अँडच्या कलम १३(४) सहायता सद्य निम्नव्याखरीकारांनी नियम १ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कळना घेतला आहे. विशेषतः कर्जदार/ताण कृपाको आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सद्य मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सद्य मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा मोगावीरा को-ऑप. बँक लि., मुंबई च्या प्रभाराच्या अधीन राहिल.

अ. क्र.	कर्जदार/संचालक/हमीदारांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि श्रवणी रक्कम	कळनाची तारीख	व्यवहार मिळकतीचे स्थान आणि ताण मतेचे मालक
१.	सौ. सरोज रॉकवेल स्वाईने	१६/०३/२०२० आणि ₹.	२९.०९.२०२०	सौ. सरोज रॉकवेल स्वाईने, के. श्री. रॉकवेल मॉर्निंग स्वाईने- फ्लॅट क्र. ३०५, १ ला मजला, बी/५, आशा नगर बिल्डिंग क्र. ३, सीएएस लि., आशा नगर, जेसल पार्कजवळ, भाईंदर (पूर्व), ठाणे - ४०११०५.
१.	श्री. सागर श्रीकृष्ण हंडगे	२६/६०/४०८/- (३१/१२/२०१९ रोजीस)		सही/- श्री. नारायण जी. मंडन
२.	श्री. धर्मेश शांतिलाल कटारिया	हमीदार		श्री. नारायण जी. मंडन प्राधिकृत अधिकारी

दिनांक : २९.०९.२०२०
ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना
कृपया सूचना च्या की, मयत श्री. शरद पी. मेहता, वय ७३ वर्ष, मुंबई (भारत) चे हिंदू नागरिक हे अंशधर क्र. ४, बांद्रा (मुंबई)च्या अश्विनद्वारा समक्ष दिनांक २८ डिसेंबर, १९८४ रोजीच्या नोंदीपुस्त विक्री कराराअन्वये सरोजिनी रोड, विलेपार (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे स्थित भाग्योदय अशा ज्ञात बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ए-१०९, भाग्योदय, सरोजिनी रोड, विलेपार (पश्चिम), मुंबई-४०००५६, मोजाग्राम ११७.३० की. फूट चढई क्षेत्र, यानंतर सद्य फ्लॅट असा उल्लेख कला जमीन आणि ताब्यात आणि किंवा अन्यकाही पूरक आणि पुंसे हक्कदार होते. की, श्री. शरद पी. मेहता (यानंतर मयत असे ज्ञात) वय ७३ वर्ष, यांचा २२/१०/२०१९ रोजीस मुंबईमध्ये निधन झाले असून त्यांच्या पत्नीच्या वतीने त्यांची विधवा सौ. भाग्योदय देवदास, एक मुलगी सौ. सोनल सोहन आणि मोठा भाऊ श्री. किर्ती प्रेमचंद्र मेहता हे मात्र कायदेशीर वारसदार आहेत. ज्याअर्थी मयताने त्यांच्या ह्यातीत त्यांचा मोठा भाऊ श्री. किर्ती प्रेमचंद्र मेहता यांना वरील नमुद सद्य फ्लॅटच्या संदर्भासह दिनांक १२ जुलै, १९९८ रोजीस उपविष्टी अंतर्गत नामनिर्देशनाच्या फॉर्म अन्वये एकमात्र म्हणून नामनिर्देशन केले, यानंतर सद्य नामनिर्देशन असा उल्लेख करावा. की, सद्य फ्लॅटकरीताने नामनिर्देशन हे वरीलनमुद मयतानी विधवा आणि मुलगी यांच्या द्वारे त्यांनी संतती म्हणून स्वरुप घेतले साक्षीदार आहेत आणि नामनिर्देशनाच्या नावावरील नामनिर्देशनार त्यांना कोणताही आक्षेप नाही. की, सद्य सोसायटी वरील नमुद नामनिर्देशनाच्या द्वारे नामनिर्देशनाच्या नावामध्ये सद्य फ्लॅट हस्तांतर करेल आणि सद्य नामनिर्देशन मयतानेच्या इच्छेप्रमाणे आणि वेळोवेळी उद्भवणाऱ्या तशा परिस्थितीत सद्य फ्लॅटची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांच्यातून असेल. पुढे नोंद घ्यावी की, वरील ती व्यक्तीना वगळून मयताने कोणतेही इतर कायदेशीर वारसदार नाहीत आणि सद्य फ्लॅटच्या संदर्भासह कोणताही व्यक्ती इच्छाप्रमाणे नामनिर्देशन म्हणून उरलेला नाही. म्हणून मी, आनंद प्रकाश मिश्रा, वकील सद्य न्यायालय, कार्यालय आहे तुम्हाला क्र. १, मंजु अपार्ट., दादाभाई रोड, विलेपार (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे या जाहीर सूचनेच्या द्वारे मयताने एकमात्र वारस श्री. किर्ती प्रेमचंद्र मेहता, सौ. भाग्योदय देवदास आणि सौ. सोनल सोहन यांच्यावतीने सर्व व्यक्तीकडून वरील सद्य फ्लॅटवरील किंवा मधील हितसंबंध जसे की, उत्तराधिकारी, वारसा, मयतानी अंतिम इच्छा, विक्री, अदलाबदल, कर्ज, गहाण, वारसाहक्क, कोणताही शेअर, रहिवासी हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा असल्यास ते या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत मागवित आहोत आणि याद्वारे सद्य लिखित एकमात्र कायदेशीर पुराव्यासह माझे कार्यालय तुम्हाला क्र. १, मंजु अपार्टमेंट, दादाभाई रोड, विलेपार (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे कळविणे आवश्यक आहे, कम्प्युटर केल्यास, कोणतेही तसे प्रस्तावित दावा किंवा हितसंबंध त्यामि आणि किंवा परिस्थितीत समजण्यात येतील.

आनंद प्रकाश मिश्रा वकील (उच्च न्यायालय)

टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड
सीआयएन : L15420PM1933PLC133303
नोंदीपुस्त कार्यालय : पी.ओ. टिळकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र - ४१३ ७००.
कार्यलय कार्यालय : ३ रा मजला, ओगोकि विमा इमारत, चर्चोटी, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२०.
ई-मेल : investor@tilink.com
दूरध्वनी : + ९१ २२ २२८३१५१/१८ फॅक्स : + ९१ २२ २२०६९४४

सूचना
सेबी (एनओआर) विनियम, २०१५ चे विनियम २४ अन्वये विनियम ५० अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येते आहे की, अन्य वकील/वकील, दि. ३० जून, २०२० रोजी संश्लेषणा निमित्ताने कोणत्याही कर्जदाराचे अ-लेखनीय निमित्ताने निम्नवरील (स्थावी व चलित) विनियमन घेणे व त्यांनी मुंबई देण्यासाठी कर्जदाराचे संचालक मंडळाची सेवा माग्यार, दि. ३०.०६.२०२० रोजी आगोदरत करण्यात येत आहे. वरील सूचना कंपनीची वेबसाइट www.tilink.com व बीएसईआर वेबसाइट www.bseindia.com व एनएसईआर वेबसाइट www.nseindia.com वरून प्राप्त करता येऊ शकते.

टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड करिता सही/- नील ठाकूर कंपनी सचिव

Canara Bank
विभागीय कार्यालय ठाणे, शेळार बिल्डिंग, १ ला मजला, गोखले रोड, नोंदीपूर, ठाणे ४००६०२
दूर: ०२२-२६३०९१/१०५
ईमेल: mrothane@canarabank.com

मागणी सूचना
संदर्भ: आरओ/लिल/सरफेसी/१/२०२०/एफव्ही तारीख: ११/०९/२०२०
श्री. जयेश आर. पांचाळ
श्री. जयेश आर. पांचाळ आणि सौ. आरती जे. पांचाळ यांनी आमच्या रिटर्न अँड ईव्ह, ठाणे कडून वेळोवेळी खालील कर्ज/पतसुविधा घेतल्या आहेत.

अ. क्र.	कर्ज क्र.	कर्ज/पतसुविधाचे स्वरूप	तारखे रोजीस व्याजासह दायित्व	व्याजाचा दर
१	५४६६७७९००००१९	र्म लोन रिट्युर्नर्बई	₹. २०,२४,९५.७४	७.४५%

वरील सद्य कर्ज/पतसुविधा या आमच्या नावे तुम्ही निष्पादित केलेल्या संबंधित हस्तांतरांच्या सुकान्नाद्वारे सद्य सूचनेच्या परिशिष्टात अधिक विवोध: वर्गिलेल्या मतेच्या गहाळ्याच्या मागिने यथायोग्य सुविधा आहेत. तुम्ही बँकेच्या विहित अटी आणि शर्तीनुसार तुमचे दायित्व निभावण्यास कम्प्युटर केल्यामुळे बँकेने २३.०६.२०१९ रोजी एमपीए म्हणून कर्ज वार्निकृत केले आहे, त्यामुळे आम्ही याद्वारे सद्य सूचनेच्या तारखेपासून साद दिवसांत क्र. २०,२४,९५.७४ (एकूण दोन लाख पन्नास हजार चारशे बारा आणि पैसे चौन्व्यासह मात्र) सह उचित आणि तारखेपूर्वीचे व्याज आणि इतर प्रभार हे संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी तुम्हाला बोलावण्यासाठी उभत अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये तुम्हाला सूचना जारी केली आहेत, कम्प्युटर केल्यास आम्ही उभत अधिनियमान्वये उपलब्ध कोणत्याही अन्य अधिकाऱ्याचा वापर वेळ न देता आहे. तुमचे लक्ष ताण मता विभागासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफेसी अँडच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींमध्ये संशोधन वेत आहे.

मागणी सूचना ही बँकेच्या नोंदीमध्ये उपलब्ध शेवटच्या ज्ञात पत्त्यावर रिव्हर्ड पोस्ट ए.डी. ने सुट्ट्या तुम्हाला जारी केलेली आहे.
(टीप: जर कोणताही स्पष्टता नसलेल्या पत्त्याद्वारे कोणतेही नॉन-कॅड बेन्ड लिमिटेड घेतले असतील जर कृपया नोंद करावी)

परिशिष्ट ए (कर्जदारांद्वारे घेतलेल्या पतसुविधांचा तपसिल)

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्ज/पतसुविधाचे स्वरूप	मंजुरीची तारीख	रक्कम
१	५४६६७७९००००१९	र्म लोन रिट्युर्नर्बई	०३.०५.२००५	₹. १२,००,०००/-

परिशिष्ट बी (ताण मतेचा तपसिल)

अ. क्र.	जंम स्थान	नामाधिकार धारकाचे नाव
१	फ्लॅट क्र. ३०९ आणि ३०२, ३ रा मजला, किशन आ. रचले स्टेशनमोर, मालासोमना-पूर्व	श्री. जयेश आर. पांचाळ श्री. विवेक आर. पांचाळ सौ. रिता जे. पांचाळ

आपला स्नेहाहित सही/- प्राधिकृत अधिकारी

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमोर
कंपनी योजना अर्ज क्र. (सीएए)/३३७२/एमबीआय/२०१९ आणि
किरकोळ अर्ज क्र. ९९६/२०२०
श्री संघवित
कंपनी योजना याचिक क्र. (सीएए)/१८१/एमबीआय/२०२०
कंपनी अधिनियम, २०१३ (१९ सन २०१३) च्या प्रकरणांत,
आणि
समेता एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि (एसईपीएल किंवा पहिली हस्तांतरक कंपनी किंवा पहिली याचिकाकर्ती कंपनी) आणि सुराज होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (एसएपीएल किंवा दुसरी हस्तांतरक कंपनी किंवा दुसरी याचिकाकर्ती कंपनी) आणि सुनिधी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (एसटीपीएल किंवा तिसरी हस्तांतरक कंपनी किंवा तिसरी याचिकाकर्ती कंपनी) च्या गॅलेक्सी टेक्नालॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (जीटीपीएल किंवा हस्तांतरित कंपनी किंवा चौथी याचिकाकर्ती कंपनी) शी व त्यांच्या संबंधित भागधारक यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणांत.
आणि
कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० सहायता कलम २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या अन्य प्रयोग्य तरतुदींच्या प्रकरणांत.

समेता एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित एक कंपनी आणि तिचे नोंदीपुस्त कार्यालय आहे. एनके मेहता इंटर्नॅशनल हाऊस, १७८, बँकबे रकलेमेशन, चर्चोटी, मुंबई - ४०००२०... पहिली याचिकाकर्ती कंपनी सुराज होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित एक कंपनी आणि तिचे नोंदीपुस्त कार्यालय आहे. एनके मेहता इंटर्नॅशनल हाऊस, १७८, बँकबे रकलेमेशन, चर्चोटी, मुंबई - ४०००२०... दुसरी याचिकाकर्ती कंपनी सुनिधी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी आणि तिचे नोंदीपुस्त कार्यालय आहे. एनके मेहता इंटर्नॅशनल हाऊस, १७८, बँकबे रकलेमेशन, चर्चोटी, मुंबई - ४०००२०... तिसरी याचिकाकर्ती कंपनी गॅलेक्सी टेक्नालॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित एक कंपनी आणि तिचे नोंदीपुस्त कार्यालय आहे. एनके मेहता इंटर्नॅशनल हाऊस, १७८, बँकबे रकलेमेशन, चर्चोटी, मुंबई - ४०००२०... चौथी याचिकाकर्ती कंपनी

कंपनी याचिकेच्या सुनावणीची सूचना आणि जाहिरात
ज्याअर्थी समेता एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (एसईपीएल किंवा पहिली हस्तांतरक कंपनी किंवा पहिली याचिकाकर्ती कंपनी) आणि सुराज होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (एसएपीएल किंवा दुसरी हस्तांतरक कंपनी किंवा दुसरी याचिकाकर्ती कंपनी) आणि सुनिधी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (एसटीपीएल किंवा तिसरी हस्तांतरक कंपनी किंवा तिसरी याचिकाकर्ती कंपनी) यांच्या गॅलेक्सी टेक्नालॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (जीटीपीएल किंवा हस्तांतरित कंपनी किंवा चौथी याचिकाकर्ती कंपनी) आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजुरीसाठी संदर्भित याचिका राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणच्या मुंबई खंडपीठासमोर (नामदार न्यायाधिकरण) दाखल केली आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, नामदार न्यायाधिकरणात पाठित केलेल्या दिनांक २२ सप्टेंबर, २०२० च्या एका आदेशाद्वारा संबंधित याचिकेवरील सुनावणी १५ ऑक्टोबर, २०२० रोजी स. ३०.३० वा किंवा त्यानंतर लगेच होणार आहे. कंपनीज (कॉम्प्युटर, अँड अमालगमेशन) हल्ल, २०१६ च्या नियम १६ नुसार सद्य आदेशातील निर्देशानुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, संदर्भित कंपनी याचिकेवरील सुनावणी १५ ऑक्टोबर, २०२० रोजी स. १०.३० वा. किंवा त्यानंतर लगेच होणार आहे.

कोणताही व्यक्ती सद्य याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास त्यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडे त्या/तिच्या हेतुची सूचना त्याच्या/तिच्या किंवा त्याच्या/तिच्या वकिलांच्या सहनिशी त्याच्या/तिच्या नाव आणि पत्त्यानिशी याचिकेच्या सुनावणीसाठी उरलेल्या तारखेपूर्वी किमान २ दिवस आगोदर याचिकाकर्त्यांचे वकील आणि नामदार न्यायाधिकरणकडे पोहचतील असे पाठवावेत. नो/ती याचिकेला कुठे विरोध करू इच्छितात किंवा प्रतिज्ञापत्राची असे अशा सूचनेसोबत सादर करावी.
दिनांक १ ऑक्टोबर, २०२०
मे. राजेश शाह अँड कं. सही/- ओगोएटल बिल्डिंग, १ ला मजला, ऑफिस नं. १६, ३० निगमदास मास्टर रोड, वेलकम हॉटेल समोर, पत्तार फाऊन्ड, फोर्ट, मुंबई - ४००००९

The Mogaveera Co-operative Bank Ltd.
नोंदीप. आणि प्रशासकीय कार्यालय :
५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

मागणी सूचना
दी मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील तपसिलानुसार सद्य सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेची मागणी करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/हमीदारांना सरफेसी अँड २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनामध्ये मागणी सूचना जारी केलेली आहे. सूचनेचे सद्य प्रकाशन हे खालील कर्जदार आणि हमीदारांच्या माहितीसाठी करण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/हमीदारांचे नाव	मागणी सूचना तारखे आणि थकबाकी रक्कम	स्वावर मिळकतीचे वर्णन आणि ताण मतेचे मालक
१.	मे. रामदेव म्हास हाऊस (प्रोप्रा. श्री. रामेश्वरलाल बी. शर्मा -कर्जदार	२८/०९/२०२० आणि ₹.	श्री. रामेश्वरलाल बी. शर्मा - फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, जय मोनिका टॉवर सीएएसएल, चंदन पार्कजवळ, भाईंदर (पूर्व), ठाणे ४०११०५.
१.	श्री. वरदाहरा नारासम भाटी	३३,९९,४६०.५० (३०/०४/२०२० रोजीस)	चंदन पार्कजवळ, भाईंदर (पूर्व), ठाणे ४०११०५.

दिनांक : ३०.०९.२०२०
ठिकाण : मुंबई

श्री. नारायण जी. मंडन
मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

एशियन पेंट्स लिमिटेड
सीआयएन : L24220MH1945PLC004598
नोंदीपुस्त कार्यालय : ६ए, शांतिनगर, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०००५५.
दूरध्वनी : (०२२) ६२९८ १०००
वेबसाइट : www.asianpaints.com
ईमेल : investor.relations@asianpaints.com

सूचना
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडच्या समन्याय भागाचे स्थानांतरण
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँडोरीटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रांझॅक्शन अँड रिफंड) नियम, २०१६ वेळोवेळी बदल केलेले ("आयईपीएफ नियम") च्या नियम ६ च्या अनुसार कंपनीच्या भागधारकांना ही सूचना देण्यात येत आहे. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १२४ (६) सह वाचलेल्या आयईपीएफ नियमांच्या नोंदीपुस्त पत्त्यावर सलग सात (७) वर्षे किंवा अधिक काळ प्रदान न केल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशा संबंधित समभाग कंपनीद्वारे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ("आयईपीएफ") मध्ये स्थानांतरित केले जाऊ शकतात. कोणत्याही या आधीच सलग ७ (सात) वर्षाकरिता त्यांच्या दावा न केलेल्या लाभांशाचा तपसिलो देवून, इतर गोष्टीसमवेत, नोंदीपुस्त असलेल्या संबंधीत भागधारकांना त्यांच्या नोंदीपुस्त पत्त्यावर पत्रव्यवहार केला आहे आणि आयईपीएफ अँडोरीटीच्या लिमिटेड अकाउंटमध्ये समभागाचे स्थानांतरण टाळण्याकरिता शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२० पर्यंत दावा न केलेल्या लाभांशाचे दावे करण्यास संधी उपलब्ध करून दिली आहे. आयईपीएफ नियमांच्या नियम ६ च्या अनुसार भागधारकांची नावे आणि त्यांचा फोडिओ नंबर/डिपॉ आरडी-नॉलॉड आयडी, ज्यांचे भाग आयईपीएफ अँडोरीटीच्या लिमिटेड अकाउंटमध्ये स्थानांतरण होण्यास पात्र आहेत. या संदर्भातील तपसिलीवार माहिती व भागधारकांनी आवश्यक कृती करण्यासाठी लागणाऱ्या माहितीसह आमच्या www.asianpaints.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जर शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२० पर्यंत भागधारकांकडून सद्य समभागांच्या बाबतीत वेधे द्यावीची स्वीकारणी झाली नाही तर समभागांचे आयईपीएफ नियमांच्या अंतर्गत लिमिटेड प्रक्रियेनुसार आयईपीएफ अँडोरीटीच्या लिमिटेड अकाउंटमध्ये स्थानांतरण करण्यात येईल. या संबंधित कृपया नोंद घ्यावी की -

१. **प्रत्यक्ष स्वरुपात भाग असल्यास :** नवीन समभाग जाहीर केले जातील आणि त्यानंतर कोणतीही सूचना न देता आयईपीएफ अँडोरीटीच्या लिमिटेड अकाउंटमध्ये स्थानांतरण करण्यात येतील. तसेच, असे नवीन भाग प्रमाणपत्र जारी केल्यावर आपल्या नावावर नोंदीपुस्त असलेल्या मूळ भाग प्रमाणपत्र आपोआप निरस्त होतील आणि अँड डिसेम्बर ३१ असे मानण्यात येतील.
२. **इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भाग असल्यास :** सद्य भागांचे पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ अँडोरीटीच्या लिमिटेड अकाउंटमध्ये डिजिटलरी सहभागीच्या मदतीने थेट स्थानांतरण करण्यात येईल.
३. लक्षात घ्या की, आयईपीएफ नियमांच्या अनुसार आयईपीएफमध्ये स्थानांतरण करायलाच भाग आणि दावा न केलेल्या लाभांशाच्या बाबतीत कंपनीच्या विरोधात कोणताही दावा दाखल करता येणार नाही. आयईपीएफ अँडोरीटीच्या लिमिटेड अकाउंटमध्ये स्थानांतरण झाल्यानंतर भागधारकांना ऑनलाईन अर्जाद्वारे आयईपीएफ अँडोरीटीकडून लाभांशासह समभागांची मागणी करता येईल. त्याबाबतचा तपसिल www.iepf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणत्याही शंका/स्पष्टिकरणवाचत संबंधित भागधारक त्यांच्या फोडिओ नं./ डीपी आरडी-नॉलॉड आयडी उद्दघटन करून कंपनीच्या रजिस्ट्रार अँड ट्रांझॅक्शन एज्युकेशन, मे. टीएसआर वाराशा कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे अथवा खालील पत्त्यावर संपर्क साधू शकतील.
टीएसआर वाराशा कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड (युनिट : एशियन पेंट्स लिमिटेड)
६, हाजी मसा पत्रवाला इंडस्ट्रियल इस्टेट, २०, डॉ. ई. मोक्षेस रोड, फेमस स्टुडिओ शेजारी, महालक्ष्मी, मुंबई ४०००११.
दूरध्वनी : + ९१ २२ ६६५६ ८४८४
दूरध्वनी नं. : ९८००२९००१२४
ई-मेल : csg-unit@tsrdrashaw.com

एशियन पेंट्स लिमिटेड
सही/-
आर. जे. जयगुरुन
सीएफओ अँड कंपनी सेक्रेटरी

